

प्रगत व उन्नत गटाचे तत्व (नॉनक्रिमीलेयर) अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गाना लागू करताना प्रमाणपत्राच्या नमुन्यातील बदल

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक-व्हीजेएनटी-२०१४/प्र.क्र.११८/व्हीजेएनटी-१
मंत्रालय (विस्तार), मुंबई- ४०० ०३२
दिनांक : १४ ऑगस्ट, २०१४

वाचा:-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी-१०९३/२१६७/सीआर-१४१/९३/१६-ब, दिनांक २३ मार्च, १९९४
- २) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतीक कार्य व क्रीडा विभाग क्र. सीबीसी-१०९४/प्र.क्र.८६/ मावक-५ , दिनांक १६ जून, १९९४
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी-१०९४/प्र.क्र.६८/९४/१६-ब, दिनांक १५ जून, १९९५.
- ४) शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतीक कार्य व क्रीडा विभाग क्र. सीबीसी-१०९४/प्र.क्र.८६ / मावक-५ , दिनांक ५ जून, १९९७
- ५) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-१०/२००१/प्र.क्र.१२०/मावक-५ , दिनांक १ नोव्हेंबर, २००१
- ६) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-१० /२००१/प्र.क्र.१११/मावक-५ , दिनांक २९ मे, २००३.
- ७) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्रमांक सीबीसी १०/२००६/प्र.क्र.१५/मावक-५, दिनांक ०५ जून, २००६.
- ८) शासन सामान्य प्रशासन विभाग, सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१३, दि.०९ जुलै, २०१४
- ९) शासन सामान्य प्रशासन विभाग, सन २०१४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१४, दि.०९ जुलै, २०१४.
- १०) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक, दिनांक १५ जुलै, २०१४.
- ११) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.सीबीसी-१०/२०१४/प्र.क्र.१३१/ मावक, दिनांक २२ जुलै, २०१४.
- १२) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.व्हीजेएनटी-२०१४/प्र.क्र.११८/ व्हीजेएनटी-१, दिनांक ३१ जुलै, २०१४.

शासन शुध्दीपत्रक :-

मराठा व मुस्लीम समाज / गटासाठी नव्याने लागू करण्यात आलेल्या आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी या प्रवर्गामधील व्यक्तींना सध्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्गासाठी विहित केलेले नॉनक्रिमिलेयरचे प्रमाणपत्राप्रमाणे नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र

शासन शुध्दीपत्रक क्रमांक-व्हीजेएनटी-२०१४/प्र.क्र.११८/व्हीजेएनटी-१
घेण्यासाठी दिनांक ३१ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयासोबत सुधारित नॉन क्रिमिलेयरच्या प्रमाणपत्राचा
नमुना जोडलेला आहे.

सदर सुधारित नॉनक्रिमिलेयरच्या प्रमाणपत्रातील Economically या शब्दाऐवजी
Educationally असा शब्द वाचावा.

सदरहू शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संगणक सांकेतांक क्रमांक २०१४०८१४१३१६०९८०२२ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कि. पां. वडते)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मुख्य सचिव,मंत्रालय,मुंबई
७. मा.अपर मुख्य सचिव,महसुल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई
८. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
९. मा.महासंचालक,माहिती व जनसंपर्क संचालनालय,मंत्रालय,मुंबई (प्रसिध्दीसाठी)
- १०.आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ११.संचालक,विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण,पुणे
- १२.सर्व विभागीय आयुक्त,(महसुल)
- १३.सर्व जिल्हाधिकारी
- १४.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद
- १५.सर्व उपविभागीय अधिकारी (महसुल)/सर्व उपजिल्हाधिकारी (महसुल)/सर्व
तहसीलदार
- १६.सर्व प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण)
- १७.सर्व सहायक आयुक्त, समाजकल्याण,
१८. सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
- १९.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षण) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
- २०.मा.सचिव,सा.न्याय यांचे स्वीय सहायक,मंत्रालय,मुंबई.
- २१.सर्व कार्यासन अधिकारी,सा.न्या.व वि.स.विभाग,मंत्रालय,मुंबई
- २२.निवड नस्ती, विजाभज-१

Form B-2 (Amended)
RULE 5(5)(4)(IV)

Form of Caste Certificate to be issued Other Backward Classes, Vimukta Jati (A) Nomadic Tribes (B,C & D), Special Backward Class, Educationally and Socially Backward Class and Special Backward Class (A) and its synonyms belong to State of Maharashtra

Documents (1) (2) (3) (4)
Verified _____

CASTE CERTIFICATE (PART-A)

SDO/Dy.Col./O.B.C/V.J.N.T./S.B.C./Regi/CaseNo. _____/Year _____/ Outward
No. _____ Dated _____

This is to certify that Shri/Shrimati/Kumari _____ son/daughter of _____ of village/town _____ a District/Division _____ of the State of Maharashtra belongs to the _____ Caste/Community which is recognized as a Other Backward Class/Denotified Class (Vimukta Jati) Nomadic Tribes (B), (C), & (D), Special Backward Class, Educationally and Socially Backward Class and Special Backward Class (A) under the Government Resolution No. _____ dated _____ as amended from time to time.

2. Shri/Shrimati/Kumari _____ and/or/ his/her family ordinarily reside(s) in Village/Town _____ of _____ District/Division of the State of Maharashtra.

NON-CREAMY LAYER CERTIFICATE (PART-B)

3. This is to certify that Shri/Shrimati/Kumari _____ does not belong to the persons/sections (Creamy-layer) mentioned in the Government of Maharashtra Gazette, Part IV-B, dated 29th January 2004, Maharashtra State Public Service Commission (Reservation for S.C./S.T./D.T.(V.J.)N.T., S.B.C. & O.B.C. Act, 2001 and instructions and guidelines laid down in the Government Resolution, Social Justice, Cultural Affairs, Sports and Special Assistance Department No. CBC-10/2001/Pra.Kra.120/Mavak-5, dated 1st November 2001, CBC-1094/Pra.Kra.86/Mavak-5, dated 16th June, 1994, CBC-1094/Pra.Kra.86/Mavak-5, dated 5th June, 1997 and Government Resolution No.CBC-10/2001/Pra.Kra.111/Mavak-5, dated 29th May 2003 and Government Resolution No. VJNT-2014/C.R.118/VJNT-1, dated 31st July 2014.

4. This Certificate is valid for the period of _____ year from the date of issue.

Watermark
Hologram

Signature:.....
Designation:.....
(With Seal of the Office)

Place: _____

Dated: _____

Please delete the words which are not applicable

Please quote name of the department and specific number and date of Resolution under which the caste/tribe has been recognized as OBC, VJNT, SBC, ESBC and SBC(A) by the Government of Maharashtra.

Note:- The term “ordinarily reside(s)” used here will have the same meaning as in Section 20 of the Representation of the Peoples Act, 1950

Renewal:-

5. This Certificate is further extended for the period _____ year(s).

Signature:.....
Designation:.....
(With Seal of the Office)

Place: _____

Dated: _____

6. This Certificate is further extended for the period _____ year(s).

Signature:.....
Designation:.....
(With Seal of the Office)

Place: _____

Dated: _____

7. This Certificate is further extended for the period _____ year(s).

Signature:.....
Designation:.....
(With Seal of the Office)

Place: _____

Dated: _____

8. This Certificate is further extended for the period _____ year(s).

Signature:.....
Designation:.....
(With Seal of the Office)

Place: _____

Dated: _____